

आय.सी.ई

लीड जेनरेशन गाइड

संभाव्य लीड कशी ओळखायची?



इच्छुक असलेली व्यक्ती

विशिष्ट कर्ज
हवं आहे



संपर्क करता येणारा ग्राहक

ग्राहकाला संपर्क करता यावा/
त्याच्यापर्यंत पोहोचता यावे



पात्र

ग्राहकाने पात्रतेच्या
अटी पूर्ण कराव्यात



AXIS BANK



B2C - KCC / ODCON / किसान समर्थ



टारगेट ग्राहक

वैयक्तिक आणि
विकसनशील शेतकरी




दिली जाणारी सुविधा-

कॅश क्रेडिट 5 वर्षांपर्यंत
टर्म लोन 7 वर्षांपर्यंत



वयाची अट

18 वर्षे - 75 वर्षे
(जर >60-वर्षांचा
सह कर्जदार आवश्यक)



किमान शेतजमीन

केसीसी - 1 एकर- सहधारक - 5
पर्यंत सहधारक
ODCON - 0.5 एकर
किसान समर्थ - 5 एकर (3-5 एकर
मंजूरीच्या अधीन)



कर्जाची रक्कम

केसीसी- ₹ 25,000 ते ₹ 2.5 कोटी
ODCON - ₹ 1 लाख ते ₹ 5 कोटी
किसान समर्थ - ₹ 1 लाख ते ₹ 5 कोटी

B2B रिटेल आणि एमएसएमई

AGPRO पावर



टारगेट ग्राहक

अन्न आणि कृषी प्रक्रिया
युनिट्ससाठी



संविधान / प्रकार

वैयक्तिक (वैध लायसन्स अधीन)/प्रोपरायटरशिप/
पार्टनरशिप/ प्रा.लि. कं. / लिमिटेड कं/एलएलपी



वयाची अट

21 वर्षे - 65 वर्षे



कालावधी

किमान 3 वर्षे आणि कॅश अॅक्यूअल्स मागील 2 वर्षे
अॅगप्रो लाइटसाठी : 1 वर्ष



कर्जाची रक्कम

अॅगप्रो पावर: किमान ₹ 10.01 लाख
ते कमाल ₹ 10 कोटी
अॅगप्रो लाइट: किमान ₹ 10.01 लाख
ते कमाल ₹ 1 कोटी



स्वीकारता येणारं तारण

निवासी, व्यावसायिक, औद्योगिक मालमत्ता/
कारखाना/गोडाउन, एनए मोकळा भूखंड,
ग्राम पंचायत मालमत्ता

किसान मित्र (केएम)



टारगेट ग्राहक

कृषी सेवादाते, अॅग्री वॅल्यू चेन
पार्टनर्स ह्यांच्यासाठी



संविधान/प्रकार

वैयक्तिक (वैध लायसन्स अधीन)/ प्रोपरायटरशिप/
पार्टनरशिप/ प्रा.लि. कं. / लिमिटेड कं/ एलएलपी



वयाची अट

21 वर्षे - 65 वर्षे



कालावधी

किमान 3 वर्षे आणि कॅश अॅक्यूअल्स मागील 2 वर्षे
किसान मित्र लाइटसाठी: 1 वर्ष



कर्जाची रक्कम

किसान मित्र: किमान ₹ 10.01 लाख
ते कमाल ₹ 10 कोटी
किसान मित्र लाइट: किमान ₹ 10.01 लाख
ते कमाल ₹ 1 कोटी



स्वीकारता येणारं तारण

निवासी, व्यावसायिक, औद्योगिक मालमत्ता/
कारखाना/गोडाउन, एनए मोकळा भूखंड,
ग्राम पंचायत मालमत्ता

एमएसएमई समृद्धी

टारगेट ग्राहक



स्वयं रोजगारप्राप्त अव्यवसायिक - उत्पादक, व्यापारी आणि सेवादाते जे आधीच अँग्रो आणि किसान मित्रमध्ये कवर्ड आहेत. स्वयं रोजगारप्राप्त व्यावसायिक - डॉक्टर्स, आर्किटेक्ट्स, सीए, इत्यादी

संविधान/प्रकार



वैयक्तिक (वैध लायसन्स अधीन)/ प्रोपरायटरशिप/ पार्टनरशिप/ प्रा.लि. कं. / लिमिटेड कं/ एलएलपी

कालावधी



किमान 3 वर्षे आणि कॅश
अॅक्यूअल्स मागील 2 वर्षे
एमएसएमई लाइटसाठी: 1 वर्ष

कर्जाची रक्कम



एमएसएमई: किमान ₹ 10.01 लाख ते कमाल ₹ 10 कोटी
एमएसएमई लाइट: किमान ₹ 10.01 लाख ते
कमाल ₹ 1 कोटी

स्वीकारता येणारं तारण



निवासी, व्यावसायिक, औद्योगिक मालमत्ता/ कारखाना/
गोडाउन, एनए मोकळा भूखंड, ग्राम पंचायत मालमत्ता



वयाची अट

21 वर्षे - 65 वर्षे

क्वीक जीएसट मॅक्स

टारगेट ग्राहक



अन्न आणि कृषी प्रक्रिया युनिट्स, कृषी सेवादाते, अँग्री वॅल्यू चेन पार्टनर्स, एमएसएमई बिगर कृषी ग्राहक

संविधान/प्रकार



वैयक्तिक (वैध लायसन्स अधीन)/ प्रोपरायटरशिप/ पार्टनरशिप/ प्रा.लि. कं. / लिमिटेड कं/ एलएलपी

कालावधी



किमान 3 वर्षे आणि कॅश अॅक्यूअल्स
मागील 2 वर्षे



कर्जाची रक्कम

किमान ₹ 10.01 लाख ते कमाल ₹ 2 कोटी

स्वीकारता येणारं तारण



निवासी, व्यावसायिक, औद्योगिक मालमत्ता/ कारखाना/
गोडाउन, एनए मोकळा भूखंड, ग्राम पंचायत मालमत्ता



वयाची अट

21 वर्षे - 65 वर्षे

सिक्वुअर्ड टर्म लोन (एसटीएल)



टारगेट ग्राहक

अन्न आणि कृषी प्रक्रिया युनिट्स, कृषी सेवादाते, अॅग्री वॅल्यू चेन पार्टनर्स, एमएसएमई बिगर कृषी ग्राहक



कर्जाचा हेतू

सामान्य बिझनेस आणि व्यावसायिक मालमत्ता विकत घेण्यासाठी टर्म लोन आणि ड्रॉपलाइन ओवर ड्राफ्ट



संविधान/प्रकार

वैयक्तिक (वैध लायसन्स अधीन)/ प्रोपरायटरशिप/ पार्टनरशिप/ प्रा.लि. कं. / लिमिटेड कं./ एलएलपी



कालावधी

किमान 3 वर्षे आणि कॅश अॅक्यूअल्स मागील 2 वर्षे



कर्जाची रक्कम

किमान ₹ 10.01 लाख ते कमाल ₹ 5 कोटी



स्वीकारता येणारं तारण

निवासी, व्यावसायिक, औद्योगिक मालमत्ता/ कारखाना/ गोडाउन, एनए मोकळा भूखंड, ग्राम पंचायत मालमत्ता



अट

वय 21 वर्ष - 65 वर्ष
मुदत 15 वर्षांपर्यंत

सोन्यावरील कर्जासाठी पात्रता



टारगेट ग्राहक

वैयक्तिक
(फक्त भारतीय निवासी)



वय

18 - 75 वर्षे



भौगोलिक मर्यादा

घर/शेतीच्या कामाचं स्थान शाखेपासून 50 किमीच्या आत असावं



स्वीकारता येणारं सोन्याचं कार्टेज

18K आणि जास्त

ट्रॅक्टरच्या कर्जासाठी पात्रता



टारगेट ग्राहक

- स्वयं कृषी वापर : वैयक्तिक/प्रोपरायटरशिप फर्म्स
- व्यावसायिक वापर : वैयक्तिक / प्रोपरायटरशिप फर्म्स / पार्टनरशिप फर्म्स, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज / पब्लिक लिमिटेड कंपनीज



वय

18 - 65 वर्षे
(कर्ज समाप्त होत असताना)

वाहनाच्या कर्जासाठी पात्रता



टारगेट ग्राहक

- पगारदार, किमान 1 वर्षाचा अनुभव असावा
- स्वयं-रोजगार प्राप्त, त्याच व्यवसायामध्ये किमान 3 वर्षांचा अनुभव असावा



वय

किमान 21 ते
70 वर्षे



किमान उत्पन्नाची आवश्यकता*

- पगारदार - ₹ 20,000 दरमहा
- स्वयं-रोजगार प्राप्त - ₹ 2 लाख दरसाल

टू व्हीलरच्या कर्जासाठी पात्रता



टारगेट ग्राहक

- पगारदार, किमान 1 वर्षाचा अनुभव असावा
- स्वयं-रोजगार प्राप्त, त्याच व्यवसायामध्ये किमान 1 वर्षाचा अनुभव असावा



वय

21 - 65 वर्षे



किमान उत्पन्नाची आवश्यकता*

- पगारदार - ₹ 14,000 दरमहा
- स्वयं-रोजगार प्राप्त - ₹ 2.5 लाख दरसाल

*फक्त वॅनिला (इंकम प्रूफ) स्कीमद्वारे केलेल्या प्रकरणांसाठी उपलब्ध

व्यावसायिक वाहन आणि व्यावसायिक उपकरणांसाठी लोनची पात्रता




टारगेट ग्राहक

फ्रेट ऑपरेटर्स, ट्रांसपोर्ट कंपनीज, मार्केट लोड ऑपरेटर्स, मायनिंग ऑपरेटर्स, बिल्डर्स आणि डेवलपर्स, शाळा



कर्ज घेऊ शकणारे

वैयक्तिक मालमत्ता, पार्टनरशिप फर्म्स आणि एलएलपी, एचयूएफ, सार्वजनिक आणि खासगी लि.कं. ट्रस्ट्स आणि सोसायटीज, शैक्षणिक संस्था, एनपीओज, असोसिएशन ऑफ पर्सन्स



वाहनाचा प्रकार

ट्रक, बस, ट्रेलर, टिपर, एक्स्केव्हेटर, क्रेन, बॅकहो लोडर्स



बिझनेसची स्थिरता

नवीन वाहनासाठी बिझनेसचा अनुभव किमान 2 वर्षे किंवा किमान 2 एकर्स शेतजमीन



पात्र नाहीत

पगारदार कर्मचारी, अनिवासी भारतीय, रजिस्टर्ड नसलेल्या फर्म्स आणि ट्रस्ट्स

होम लोनसाठी पात्रता



टारगेट ग्राहक:

भारतीय निवासी:

पगारदार

- स्वयं-रोजगारप्राप्त-व्यावसायिक
- स्वयं-रोजगारप्राप्त-अव्यावसायिक



अनिवासी भारतीय

पगारदार आणि

स्वयं-रोजगारप्राप्त दोघेही



वय

किमान: 21 वर्षे

कमाल: 65 वर्षे किंवा निवृत्तीचं वय, जे आधी होईल ते (कर्जाची मुदत संपल्यानंतर)



मिळकतीची किमान आवश्यकता

पगारदार ग्राहक : ₹ 15,000 दरमहा

स्वयं-रोजगारप्राप्त ग्राहक : ₹ 1.8 लाख दरसाल



कर्जाची रक्कम

कर्जाची किमान रक्कम: ₹ 3 लाख

मालमत्तेच्या तारणावर कर्जाची पात्रता



टारगेट ग्राहक

ज्या ग्राहकाला पगार किंवा बिझनेसमधून मिळकत आहे आणि मालमत्तेचा मालक आहे अथवा व्यावसायिक मालमत्ता विकत घ्यायची आहे किंवा वैयक्तिक अथवा बिझनेससाठी निधी उभा करायचा आहे



वय

21-65 वर्षे (कर्ज समाप्त करताना)



कर्जाची रक्कम - एलएपी किमान ₹ 5 लाख

नॉन एमएसएमईसाठी आणि ₹ 10 लाख एमएसएमईसाठी.

इंकमसाठी कमाल ₹ 10 कोटी, एलआरडी आणि बँकिंगसाठी ₹ 8 कोटी व इतर सरोगेट्ससाठी ₹ 5 कोटी



मिळकतीची किमान आवश्यकता

• पगारदार ग्राहक: ₹ 10,000 दरमहा

• स्वयं-रोजगारप्राप्त ग्राहक: ₹ 1.8 लाख दरसाल

आशा होम लोन

टारगेट ग्राहक



ज्या ग्राहकाला पगार आहे किंवा बिझनेसमधून मिळकत आहे आणि त्याला निवासी मालमत्ता विकत घ्यायची आहे/प्लॉट विकत घ्यायचा आहे आणि त्यावर घर बांधायचं आहे/आधी मालकी असलेल्या जागेवर घर बांधायचं आहे/बॅलन्स ट्रान्सफर



वय

21-65 वर्षे
(कर्ज समाप्त करताना)



उत्पन्नाची आवश्यकता

पगारदार : ₹ 8,000 दर महिना
(रोख पगार स्वीकारला जातो)
एसईपी आणि एसईएनपी: दरसाल ₹ 1.2 लाख



कर्जाची रक्कम - लोनची किमान रक्कम: ₹ 1 लाख | लोनची कमाल रक्कम: ₹ 50 लाख.
(आशा प्रीमियम लोन्ससाठी लोनची कमाल रक्कम: ₹ 1 कोटी)

आशा लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी

टारगेट ग्राहक



आशा एलएपी हे माइक्रो-लॅप आहे जे वाजवी हाउसिंग सेगमेंटला सेवा देते. कोणत्याही ग्राहकाला जर बँक सॅलरी/रोख पगार किंवा बिझनेसमधून उत्पन्न मिळत असेल तर आणि स्वतःची मालमत्ता असेल अथवा व्यावसायिक मालमत्ता घ्यायची असेल किंवा वैयक्तिक अथवा बिझनेसच्या उपयोगासाठी निधी हवा असेल.



वय

21-65 वर्षे
(कर्ज समाप्त करताना)



उत्पन्नाची आवश्यकता

पगारदार: ₹ 10,000 दर महिना
(रोख पगार स्वीकारला जातो)
एसईपी आणि एसईएनपी: दरसाल ₹ 1.2 लाख



कर्जाची रक्कम

लोनची किमान रक्कम: ₹ 10 लाख | कंबाईंड एक्सपोजर लोनची कमाल रक्कम आहे ₹ 100 लाख.

एसबीबी - कॅश क्रेडिट आणि ओवरड्राफ्ट पात्रता




वय

21 - 70 वर्षे



उलाढाल

₹ 30 लाख ते
₹ 30 कोटी



व्यवसायातील किमान अनुभव

3 वर्षे



किमान उत्पन्नाची आवश्यकता

अवैयक्तिक - एकूण नफा आणि रोख नफा ₹ 3 लाख
संपूर्ण मालकीचा व्यवसाय/वैयक्तिक - मागील 2 वर्षांसाठी ₹ 2.5 लाख आयटीआर उत्पन्न

एसबीबी - सुरक्षित मुदतीच्या कर्जासाठी पात्रता




वय

21 - 70 वर्षे



उलाढाल

₹ 30 लाख ते
₹ 30 कोटी



किमान बिझनेस विंटेज

3 वर्षे



किमान उत्पन्नाची आवश्यकता

व्यक्तीसाठी - मागील वर्षीसाठी ₹ 300000 आणि मागील वर्षासाठी 250000 आयटीआर उत्पन्न.
मालमत्ताविषयक बाबी - गेल्या 2 वर्षासाठी ₹ 250,000 आयटीआर उत्पन्न पार्टनरशिप फर्म/एलएलपी/कंपनी -पीएटी पॉझिटीव असेल आणि गेल्या 2 वर्षात कर भरलेला असावा.
गेल्या 2 वर्षात ₹ 300,000 रोख नफा



मालकी

कार्यालय / घर

एसबीबी-बिझनेस लोन




वय

21 - 65 वर्षे (डॉक्टरांसाठी 24 - 65 वर्षे)



उलाढाल

₹ 30 लाख ते ₹ 1 कोटी



बिझनेसचा कालावधी

किमान 3 वर्षे (डॉक्टरांसाठी 2 वर्षे)



मालकी

कार्यालय / घर



किमान मिळकत

सर्व प्रोग्रॅम्स अंतर्गत किमान ₹ 3 लाख

अस्वीकार:

ईटीबी - एक्झिस्टिंग टू बँक

एनटीबी - न्यू टू बँक

वैयक्तिक कर्जासाठी पात्रता



टारगेट ग्राहक

पगारदार वैयक्तिक




वय

21 - 60 वर्षे
(कर्ज समाप्त होत असताना)



कामाचा अनुभव

किमान 12 महिने



किमान उत्पन्नाची आवश्यकता*

- सीएसजी - >35K, नॉन सीएसजी - >40K • उत्पन्नाचे नॉर्म्स (एनटीबी) - >50K • ब्युरो स्कोअर - >740
- कंपनी कॅटेगरी (सीएसजी) - एससीएटीए/सीएटीजीए/सीएटीजीबी/पीओएल/सरकारी/डिफेंस
- कंपनी कॅटेगरी (नॉन सीएसजी आणि एनटीबी) - एससीएटीए/सीएटीजीए/सीएटीजीबी/केंद्र सरकार

*कृपया नोंद घ्या:

सीएसजी - (कॉर्पोरेट पगार खातेधारक), अॅक्सिस खात्यात किमान 2 पगार जमा झाले असावेत

ईटीबी नॉन-सीएसजी - बचत खाते किमान 2 महिन्यांच्या विंटेज सह

ईटीबी - बँकेत सध्या अस्तित्वात असावं

एनटीबी - बँकेसाठी नवीन

शिक्षणासाठी लोन



टारगेट ग्राहक

विद्यार्थ्यांसाठी 25 ते 35 वर्षे
पालकांसाठी 50 ते 58 वर्षे



ग्राहकांचा वर्ग

पगारदार/स्वयं-रोजगारप्राप्त



उत्पन्नाची अट

ब्युरो स्कोअर - पगारदार (एस) - 740 आणि स्वयंरोजगार प्राप्त (एसई) - 740

उत्पन्नाचे नॉर्म्स - सीएसजी/ऑक्सिस पगाराचे खाते - (एस) दर महिना 40k आणि (एसई) 4.8 लाख

वार्षिक आयटीआर इंकम नॉर्म्स (नॉन सीएसजी) - (एस) - दर महिना 50K, (एसई) - दर महिना 50K

एबीबी (एस) - 1.5 पट, (एसई) - 1.5 पट



वय

अर्जदार: वयाची मर्यादा नाही

सह-अर्जदार: मोरटारियम कालावधीच्या समाप्तीला 60 वर्षांपर्यंत

धन्यवाद